

महाराष्ट्र शासन

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

शासन निर्णय, क्र.ग्रापापु-१००९/प्रक्र-१९०/पापु-०७,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक ३ सप्टेंबर २००९.

- वाचा.—(१) शासन निर्णय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, क्र.ग्रापापु-१०९९/प्रक्र-३२८/ पापु-०७, दिनांक २७ जुलै, २०००. !
- (२) शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, क्र.ग्रापापु-१०००/प्रक्र-१६९/पापु-०७, दिनांक २२ डिसेंबर, २०००.

प्रस्तावना—

ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम राबविष्यासाठी केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना, केंद्र शासनाच्या यंत्रित वेग ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमासाठी व राज्याच्या किनान गरजा कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमासाठी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय उपरोक्त क्र.१ येथील दिनांक २७ जुलै, २००० च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम मागणी आधारित पुरवठा आणि लोकसहभागाच्या तत्त्वावर आधारित राबविष्यात येणार आहे. यानुसार योजनेची निवड, आखणी, अंमलबजावणी, देखभाल व दुरुस्ती ही संबंधित लाभार्थ्यांनी करावयाची आहे. हे सुधारित धोरण जाहीर झाल्यानंतर या लोकसहभागाच्या धोरणाचा अन्यार्थ “ग्रामीण जनतेकडून योजनेचा १०% खर्च वसूल करणे”, मात्र निर्णयाधिकार व जबाबदारी पूर्वीप्रमाणेच शासन यंत्रणेकडे राहील असा लावण्यात आला आहे.

२. भारतीय राज्य घटनेच्या ७३ च्या घटना दुरुस्तीनंतर राज्यघटनेच्या ११ च्या अनुसूचीनुसार पिण्याच्या पाण्याचा विषय हा संपूर्णपणे पंचायत राज संस्थांच्या अधिकार क्षेत्रात आल्यानंतर राज्य शासनाने अधिकाधिक अधिकार व जबाबदारी पंचायत राज संस्थांकडे देण्याच्या ज्या पुरोगामी धोरणाचा अवलंब केला आहे, त्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पिण्याच्या पाण्याचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेअंतर्गत जेथे जेथे शक्य होईल तेथे तेथे हे अधिकार जास्तीत जास्त प्रमाणात पंचायत राज संस्थांपैकी ग्राम स्तरावरील ग्रामीण जनतेचा सगळ्यात जवळचा रत्तर असणाऱ्या ग्रामपंचायतीस किंवा ग्राम स्तरावरील इतर संस्थात्मक घटकांना देण्याचे आणि अशाप्रकारे लोकाधिकार आणि लोकनिर्णय याचे लोकशाही स्वरूप आणखी प्रगल्भ करण्याचे जे धोरण शासनाने अवलंबिले आहे त्या अनुषंगाने पिण्याचे पाणीपुरवठ्याचे जास्तीत जास्त अधिकार ग्राम स्तरावर देण्याचा उद्देश या सुधारित धोरणामागे आहे. ग्राम स्तरावरसुधा निर्णय घेताना ते प्रतिनिधीक स्वरूपाचे न राहता त्याला आणखी व्यापक सार्वजनिक स्वरूप याचे म्हणून व्यावहारिकदृष्ट्या शक्य असेल तेथे निर्णयाधिकार ग्रामसमेला देऊन लोकाभिमुख लोकशाही (Direct Democracy) हे धोरण पाणीपुरवठ्याच्या सुधारित धोरणात प्रतिविवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

३. परतु क्षेत्रिय कामकाजाचा आदावा घेतला असता असे दिसून येते की, हे लोकाभिमुख लोकसहभागाचे व्यापक धोरण म्हणजे केवळ “१०% लोकवर्गणी” शासनाकडे जमा करणे आणि संपूर्ण अधिकार शासकीय अथवा जिल्हापरिषदेच्या यंत्रणेकडे केंद्रित राहणे अशा स्वरूपात जनमानसात बिंबवले गेले आहे. हा गैरसमज दूर करून सुधारित पाणीपुरवठा धोरणातील लोक सहभागाचे तत्त्व स्पष्ट करण्याची व त्या अनुषंगाने या धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची वाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय—

प्रस्तावनेत नमूद केलेल्या बाबीचा सर्व साकल्याने विचार करून शासन निर्णय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, क्र.ग्रापापु-१०१९/प्रक्र-३२८/पापु-०७, दिनांक २७ जुलै, २००० अन्यथे निर्गमित केलेल्या सुधारित पाणीपुरवठा धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकरिता पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत :—

(१) गावात / बाडील पिण्याच्या पाण्याची योजना आवश्यक असल्यास तसी मागणी संबंधित गाव / बाडी ज्ञा ग्रामपंचायत क्षेत्रात अंतर्मूळ आहे, त्या ग्रामपंचायती कऱ्हून प्राप्त होणे आवश्यक आहे. ही मागणी संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेवून करावी.

(२) परंतु प्रत्येक ग्रामसभा घेण्यापूर्वी ज्या बॉर्ड / बाडी / वस्ती (स्वतंत्र असलेल्या) मध्ये योजना घ्यायाची आहे किंवा इतर परिस्थितीतसुधा, त्या लाभाधारक मतदारांची देगळी घर्यासभा घेवून त्यांचे विचार जाणून घावावेत, तसेच महिला भेडळामार्फत अथवा ग्रामपंचायतीमार्फत गावातील लाभाधारक महिला मतदारांची देगळी तसा घेवून योजनेची साधकवाधक चर्चा करण्यात यावी. असा सभांमधून डालेल्या घर्यांची द मागण्यांची माहिती नंतर होणाऱ्या ग्रामसभेत सादर करण्यात यावी, व त्यानंतर ग्रामसभेत ठराव करावा.

(३) ग्रामसभेते केलेला हा ठराव ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे पाठवावेत, या ठरावात शब्द असल्यास ग्रामसभेते पाणीपुरवठाची कोणत्या प्रकाराची योजना गावात / बाडीत घेणे अभिप्रेत आहे. (उदा. साढी विहिर, विघ्न विहिर, लघु नळ पाणीपुरवठा योजना, नळ पाणीपुरवठा योजना इ.) हे नमूद करणे पुढील कार्दावाहीच्या दृष्टीने योग्य होईल. ग्रामसभेत गावातील एकूण जलस्रोत, पाणी वाढविण्यासाठी करायाची उपाययोजना, पाण्याचा सञ्चालन बापर, दिण्यासाठी आवश्यक पाणी राखून ठेण्यासाठी करायाची उपाययोजना यादर घर्याची व्हावी. यासाठी ग्रामसभेत संबंधित तसाठी, कृषी विभागाचे अधिकारी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे तांत्रिक अधिकारी व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी हजर राहुन माहिती द्यावी. ग्रामसभेची पूर्व सूचना घेवूनही सदर अधिकारी जतिशय अपरिहार्य परिस्थितीत, हजर राहु शक्त नसतील तर त्याची कारणे त्यांनी ग्रामसभेता सभेच्यांनी कऱ्हून ग्रामसभेत सादरशक्त असणारे मार्गदर्शन / माहिती देण्याची पर्यायी व्यवस्था करावी. मात्र पूर्व सूचना घेऊनही जर संबंधित तसाठी, कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे तांत्रिक अधिकारी गैरहजर राहिल्यास अथवा पर्यायी व्यवस्था न केल्यास आणि ग्रामसभेते बहुमताने तसा ठराव करून तो सकाम अधिकाऱ्यांकडे सादर केल्यास, सकाम अधिकारी त्या ठरावाची योग्य दखल घेवून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारपाई करतील व तसे संबंधित ग्रामसभेत कऱ्हूनही तसेच त्यानंतर याच बाबीताती बोलावलेल्या सभेता योन्य अधिकारी हजर राहतील याची व्यवस्था करतील. गावातील उपलब्ध पाणी, पिण्यासाठी राखून ठेणावाचे प्रनाम, स्त्रोत व तांत्रिक बाबी याची प्राथमिक माहिती घेण्यासाठी ग्रामसभा इतर सेवाभावी संस्था अथवा खाजगी तंडळ यांचेही सहकार्य घेऊ शकतील.

(४) ग्रामसभेच्या ठरावानुसार ग्रामपंचायतीकऱ्हून अशी मागणी जेव्हा करण्यात देईल तेचा ग्रामपंचायतीने जर निश्चित योजना प्रस्तावित केली नसेल तर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अभियंत्यांनी त्या गावात / बाडीस कोण कोणते पर्याय तांत्रिक, व्यावहारिक व आर्थिकदृष्ट्या योग्य आहेत हे सुधावावेत. सदर पर्यायाबाबतची संपूर्ण माहिती संबंधित अभियंत्याने सर्वसामान्याना समजेत अशा पद्धतीने संबंधित ग्रामसभेत साधी, त्यासाठी आवश्यक असल्यास पुन्हा ग्रामसभा मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी किंवा गट विकास अधिकारी यांनी निर्देश देऊन बोलवावी.

(५) वरील १ ते ४ प्रमाणे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करताना ग्रामसभेते खालील बाबीवर ठराव करणे आवश्यक राहील.

(६) योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी “ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती” गठित करावी.

(७) ग्रामसभेते ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती नियडताना यात किमान ५०% महिला व मागासवर्गीय प्रतिनिधी अंतर्मूळ असतील. ग्रामपंचायतीच्या हडीत देणाऱ्या प्रत्येक बाडी / वस्तीला शक्य ते योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशा तहाने निवडावी. ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीत ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य अंतर्मूळ करण्यातही प्रत्यवाय नाही. तसेच ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सरपंच असावेत अथवा इतर कोणी असावे याबाबताचा निर्णयसुधा ग्रामसभेत घ्यावयाचा आहे. एकूण हा निर्णय पूर्णपणे ग्रामसभेच्या अखत्यारितील आहे.

(क) योजनेचे अंमलवजावणी म्हणजेच निविदेशी कागदपत्रे तयार करणे, निविदा जाहिरात वर्तमानपत्रात देणे, निविदा प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष छानी करून अंतिम निर्णय घेणे, निवडलेल्या कंत्राटदाराला कार्यादेश देणे, कंत्राटदाराच्या कामावर लक्ष ठेवणे, आवश्यकतेनुसार राज्यशासनाने ठरवून दिलेल्या विहित पद्धतीने अथवा दर करारानुसार योजनेसाठी लागणाऱ्या सामुद्रीची खरेदी करणे, योजनेच्या बांधकामाच्या टप्प्यानुसार जिल्हा परिषदने नियुक्त केलेल्या अभियंत्याच्या प्रतिस्वाक्षरीनुसार देयके अदा करणे ही कामे ग्रामसभेने निवडलेली “ ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ” करेल. यापैकी ग्रामसभा ठरवेल त्यानुसार काही बाबीचे अधिकार या समितीला पूर्णपणे देण्याचे व काही महत्वाच्या बाबीसाठी समितीने प्राथमिक कार्यवाही करून ग्रामसभेची अंतिम मंजुरी देण्याबाबत ठरावात तपशिलयार अंतर्भूत असावे. (आदर्श नमुना ठराव सोबत जोडपत्र-१ मध्ये देण्यात आला आहे.)

(द) योजनेच्या अंमलवजावणीसाठी ग्रामपाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे नाये बेगळे बैक खाते उघडून ले खाते चालविण्याचे अधिकार ग्रामसभेने ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या लिमान दोन पदाधिका-यांना घावेत. तसेच लोकवर्गणीची लोकांकडून वसूल करण्यांत आलेली रक्कम जशी जमा होईल तशी वरीलप्रमाणे उघडून्यात आलेल्या बैक खाल्यात जमा करण्याचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला घावे लागतील व त्याला ग्रामपंचायतीच्या पंथ कमिटीची ठरावाहारे सहमती असाणे आवश्यक राहील. ग्रामपंचायतीच्या तर्द बाबीसाठी या समितीस ग्रामपंचायतीच्या उपसमितीच्या दर्जा असेल. मात्र या उपसमितीच्या कामकल्जाचा आदावा केवळ ग्रामसभाच घेऊ शकेल.

(इ) देंकखाते उघडण्याचा निर्णय घेताना कोणत्याही निकटच्या राष्ट्रीयकृत बँकेत अथवा सहकारी बँकेत खाते उघडण्याचा निर्णय घेण्यास हसकत नाही.

(६) योजना पूर्ण झाल्यावर त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्चांची १००% रक्कम लाभार्थीकडून वसूल करण्याचे व त्यासाठी योग्य प्रमाणात पाणीपट्टी वाढवून ही वसूल करण्याचे आणि ती न भरणाऱ्यावर उपित कार्यवाही करण्याबाबताचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला, ग्रामसभेने घावेत.

(७) अशा तळेने दर ननुद केलेले ठराव ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने य ज्या तिकाणी सरपंथ ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीत अंतर्भूत नसतील त्या तिकाणी सरपंथाच्या प्रतिस्वाक्षरीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करावे. आवश्यकतेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी असे ठराव ग्रामसभा घेवून करण्यात आले आहेत किंवा नाही बाबी तपासणी स्वतः किंवा पंचायत समितीच्या मट विकात अधिकाऱ्यांकडून किंवा इतर माध्यमातून करू शकतील. परंतु ग्रन्तदेक वेळी अशी तपासणी केलीच पाहिजे असे बंधन नाही. मुख्य कार्यकारी अधिका-यांना परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचे स्वेच्छाधिकार असतील.

(८) जिल्हापरिषदेने त्योच्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडून ग्राम झालेल्या प्रस्तावांचे नोंदवी रजिस्टर ठेवावे. ते सर्व ग्रामपंचायतीस व जनतेच तपासणीसाठी खूले असाये. उपलब्ध निधीच्या अनुषंगाने आलेल्या प्रकरणादर शासनाने ठरवून दिलेल्या निकावानुसार व प्राधान्यक्रम विचारात घेवून तसेच निधीच्या उपलब्धतेनुसार निर्णय घ्यावा. हा प्राधान्यक्रम व निकाव कोणत्याही परिस्थितीत शिथिल करता वेणार नाही. अतिशय आणीदाणीच्या परिस्थितीत दो बदलणे जपरिहार्य पाटा असल्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण समेचा तसा ठराव निर्णवार्थ शासनाकडे पाठवावा.

(९) जिल्हा परिषदेने, जिल्हापरिषदांतर्गत विधिप्राधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकारानुसार स्वतंत्र गावाच्या रूपये ७५ लाखा पर्वतच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडून ग्राम झालेल्या योजनेच्या प्रस्तावांची तपासणी करावी. त्या योजनेस तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा परिषदेतील संबंधित अधिका-यांना ज्या रकमेपर्यंत असतील त्यानुसार त्यांनी मान्यता द्यावी.

(१०) किमान गरजा कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र गावाच्या रूपये ७५ लाखा पर्वतच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हापरिषदेतील प्राधिकाऱ्यांना आहेत. तांत्रिक मान्यतेचे रूपये २५ लाखा पर्वतचे अधिकार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आहेत. त्यापेक्षा जादा रकमेचे प्रस्ताव अधिकारानुरूप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्यालयाकडे पाठवावे. तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी ७५ लाखापेक्षा नोंदवा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अथवा शासनाकडे अधिकारानुसार पाठवाव्यात.

(११) कैद्र शासनाच्या वर्धित वेग कार्यक्रमांतर्गत मंजूर करावयाच्या ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने पाठविलेल्या सर्व योजना शासनाकडे मंजुरीस्तव सादर कराव्यात.

(१२) प्रशासकीय मान्यतेसाठी व तांत्रिक मान्यतेसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर संबंधित रुक्म प्राधिकाऱ्यांनी असे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे तारखेपासून कमाल ६० दिवसात निर्णय घ्यावा. जर असा निर्णय ६० दिवसात घेण्यात आला नाही अथवा निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबाची कारणे संबंधित गावास या कालावधित कळविली नाहीत तर, योजनेस तांत्रिक अथवा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे असे गृहीत घरुन संबंधित गावाची ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती पुढील कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पूर्व मान्यतेने तुल करू शकेल. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडूनच दिरंगाई झाली असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे मान्यतेने पुढील कार्यवाही करण्यात येईल. विहित मुदतीत निर्णय घेण्यास असमर्थ ठरलेल्या अधिकारी / पदाधिका-यांना अशा अनिर्णित ठेवलेल्या बाबीसाठी जबाबदार घरुन त्यांच्याविलक्षण कार्यवाही करण्यात याची.

(१३) एखाद्या गावाला राज्य शासनाने दिनांक २७ जुलै, २००० च्या शासन निर्णयान्वये ठरवून दिलेल्या निकापेक्षा अधिक न्हणजे दरडोई दरमाणसी ४० लिटर पेक्षा जास्त ग्रामीणपुरवठा आवश्यक असेल किंवा सार्वजनिक नळ कोऱ्डाळ्या ऐवजी दैयकिक घरगुती नळ जोडणी हवी असेल किंवा सामूहिक नळ जोडण्या हव्या असलील तर शासनाच्या निकापेक्षा जादा सुविधांसाठी जो जादा खर्च वेणार आहे तो संपूर्णपणे संबंधित लाभार्थ्यांनी, लाभार्थीसमूहाने अथवा गावाने उचलप्याचा ठराव केल्यास व त्याप्रमाणे रक्कम ग्रामस्तरावर उघडलेल्या बँकस्तरावर जमा केल्यास य तेवढे जादा पाणी उपलब्ध असल्याचा लेखी सल्ला जिल्हा परिषदेतील अथवा शासनाच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील तांत्रिक अधिकाऱ्यांने दिल्यास असा जादा सुविधांची नळ योजनासुधा बंजूर करण्यास हरकत नाही.

(१४) महाराष्ट्र भूजल विधेयकातील तरतुदीचे गावाकडून पालन केले जाईल असा ठराव ग्रामसभेत करून य त्यानुसार गावातील पाणी वाटप कसे नियोजित होणार आहे त्याची माहिती योजनेच्या मागणी पत्रासोबत जिल्हा परिषदेकडे सादर करणे आवश्यक आहे.

(१५) योजना बंजूर झाल्याचे पत्र ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला प्राप्त झाल्यानंतर, ठरलेल्या टप्प्यानुसार लोकवर्गीची आवश्यक रक्कम दैकखात्यात जमा करावी व नंतर जिल्हा परिषदेला कळवावे. बंजूर आराखडे व प्राकलनात नमूद टप्प्यानुसार जिल्हा परिषदेतके देऊवेळी आवश्यक रक्कम त्या दैकखात्यात जमा करण्यात वावी.

(१६) योजना बंजूर झाल्यावर व कंत्राटदाराची नियुक्ती केल्या नंतर ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, जिल्हा परिषद व कंत्राटदार यांच्यात योजनेच्या प्रत्यक्ष अंमलवजावणीबाबत त्रिपक्षीय करार करण्यात यावा. या करारात संयुक्त साक्षीदार म्हणून ग्रामपंचायतीच्या पंथ कमिटीने प्राधिकृत केलेला प्रतिनिधी (ज्यांचा समावेश ग्राम पाणीपुरवठा समितीत नसेल असा), गावातील महिला मंडळांचे प्रतिनिधी यांच्या सहा घेण्यात याच्यात.

(१७) बंजूर आराखडे व प्राकलनानुसार निविदा कागदपत्रे तयार करणे, निविदा जाहिरात वर्तमानत्रात देणे, आलेल्या टॅक्डरची छाननी करणे ही कामे ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने करावयाची आहेत. यासाठी आवश्यक तांत्रिक सहकार्य जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या / उप विभागाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला उपलब्ध करून त्याव्याचे आहे.

(१८) ग्रामसभेने ठराव केल्यास, योजनेच्या प्रत्यक्ष तांत्रिक देखभालीसाठी जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकाऱ्यांना यासाठी त्यांना नियुक्त करता येतील. मात्र जिल्हा परिषदेच्या वतीने योजनेच्या कानाची तांत्रिक तपासणी, देखभाल व प्रतिस्वाक्षरी यासाठी जे अभियंते नेमते असलील त्याच अभियंत्यांना गावाच्या वतीने तांत्रिक देखरेलीसाठी नियुक्त करण्यात येव नये. अशा तांत्रिक देखरेलीचा खर्च योजनेच्या खर्चात समाविष्ट करावा व तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण / जिल्हा परिषद यांना नावातके ज्वार करण्यात यावा. यासाठी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती व जिल्हा परिषद / महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात स्वतंत्र करार करण्यात येईल. कालातराने यासाठी शासन तांत्रिक देखरेला करू शकणाऱ्या सेवाभावी संस्था / तेज यांचे पैनेल तयार करेल त्यातून तांत्रिक देखरेला करता येईल. परंतु तोपर्यंत वरील पद्धत लागू राहिल.

(१९) जिल्हा परिषदेने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने व राज्य शासनाच्या संबंधित खात्याने ज्या कंत्राटदाराची यादी विहित पद्धतीने तयार केली असेल त्या यादीतीलच कंत्राटदाराना ग्राम पाणीपुरवठा स्वच्छता समितीने काढलेल्या निविदामध्ये भाग घेता येईल. मात्र ग्रामसभेने ठराव करून हे काम ग्रामपंचायतीअंतर्गत करण्याचे ठरवले तर त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल.

(२०) ग्रामसभेने ठरविलेल्या योजनांसाठी राजदरासन जिल्हा परिषदेमार्फत १०% रक्कम उपलब्ध करून देणार असल्याने ग्रामसभेने मान्य केलेल्या योजना तांत्रिकदृष्ट्या तपासून व अंमलबजावणीच्या काळात त्वा योग्य प्रकारे पूर्ण होत आहे या बाबी तपासून्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या तांत्रिक अधिकाऱ्यांना, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेने उरावाहारे ठरविलेल्या इतर अधिका-यांना असतील.

(२१) केंत्राटदाराची विले कामाच्या टप्प्यानुसार अदा करण्याचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला असतील. मात्र विले अदा करण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडून ती तपासून होवून त्याची प्रति स्वाक्षरी घेतल्यानंतरच ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती रक्कम घ्नादेशाहारे अदा करेल. वैकला त्यानुसार जिल्हा परिषदेकडून आगावू सूचना देण्यात यायात.

(२२) योजनेच्या बांधकानासाठी काही साधनसामुद्री बाहेरून विकल घेडून केंत्राटदाराला पुरविण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित कार्यपद्धतीचा अद्यलंब ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती करेल. अशा तर्फे साधनसामुद्री ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने खरेदी करावी किंवा ती केंत्राटदारानीच खरेदी करून घ्यावी, या बाबतचा घोरणात्मक निर्णय ग्रामसमा ज्या वेळी टँडरला अंतिम मान्यता देईल त्याच वेळी येईल. मात्र त्यानंतर पुढील कार्यवाही ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने, ग्रामसभेने दिलेल्या अधिकारानुसार करावी.

(२३) साधनसामुद्री खरेदी करताना राजद शासनाने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अथवा जिल्हा परिषदेने याचायत केलेले दर कदार असल्यास त्यानुसार व त्याच प्रतीकी खरेदी करावी. दर कदारापेक्षाही कमी रकमेह व उच्च प्रतीकी मात्र उपलब्ध होवू शकतो असी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची खात्री झाल्यास निविदा सूचना अथवा दरपत्रके मागवून जिल्हा परिषदेच्या संबंधित तांत्रिक तंजाच्या पूर्व सहमतीनुसार व मुख्य कार्यकारी यांच्या पूर्व परवानगीने निर्णय घेण्यात यावा.

(२४) कार्यादेश देण्याच्या करारपत्रावर ग्रामसभेने मान्य केलेल्या ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे पदाधिकारी यांच्या सहा असतील व जिल्हा परिषदेने विहित केलेल्या तांत्रिक अधिका-याची प्रति स्वाक्षरी (Counter Signature) त्यावर राहील.

(२५) योजनेचे काम चुरु असताना टप्प्यानुसार वेळोवेळी ग्राम पाणीपुरवठा स्वच्छता समितीने आवश्यकतेनुसार ग्राम सहा बोलावून कामाचा आदावा सादर करावा. गावातील किमान २५% मतदारांनासुध्या आढावा घेणे अनिवार्य वाटल्यास ग्रामपंचायतीकडे अथवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे विशेष ग्रामसभेची मागणी करता येईल. जिल्हा परिषद कायद्यानुसार ज्या ज्या प्राधिकरणांना ग्रामसभा बोलाविण्याचे अधिकार आहेत ते आवश्यकतेनुरुप पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुरुंगाने ग्रामसमा बोलावू शकतील.

(२६) योजनेच्या अंमलबजावणीच्या काळात पर्यवेक्षनासाठी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती एक कायम उपगट नेमेल. तसेच गावातील महिला मंडळे सुच्या कामावर देखरेख करू शकतील. ग्रामपंचायतीस आवश्यक वाटल्यास एखाद्या सेवाभावी संस्थेला (ज्यांच्याकडे तांत्रिक सेवा उपलब्ध आहे) अथवा लंजानासुध्या त्यांच्या देखरेचीसाठी नेमू शकेल. मात्र याबाबत अंतिम जबाबदारी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचीच राहील.

(२७) जिल्हा परिषदेच्या व राजद शासनाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांना योजनेच्या कामकाजाची व खरेदी केलेल्या मालाची प्रत तपासणी करण्याचे पूर्ण अधिकार असतील. त्या अनुरुंगाने आवश्यकतेनुसार ग्रामपंचायतीला अथवा ग्रामसभेला निदेश देण्याचेही जिल्हा परिषदेला व राजद शासनाला अधिकार असतील.

(२८) पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या पूर्णत्वाचा दाखला गावातील महिला मंडळांच्या सहमतीनंतरच देण्यात येईल व केंत्राटदाराची अंतिम देयके ग्रामसभेने मान्यता दिल्यानंतर आणि जिल्हा परिषदेच्या संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांनी प्रति स्वाक्षरी केल्यानंतरच अदा करण्यात यावील.

(२९) योजनेच्या देखभाल दुरुस्तीकरिता नेमावदाचा कर्मचारी, त्याचा पगार, त्याच्या अटी व शर्ती ठरविण्याचे अधिकार ग्रामसभेला असतील.

(३०) पाणीपटी न भरणाऱ्यावर कारवाई करण्याचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला असतील.

(३१) ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे प्रतिनिधी व महिला मंडळाचे प्रतिनिधी यांना शासन ठरविल त्यानुसार केंत्राट निश्चित होण्यापूर्वी पाणीपुरवठा योजनाचे तांत्रिक / प्रशासकीय व लेखाचिषयक बाबीचे जुजवी झाल प्राप्त होण्यासाठी व त्याचे काम ते प्रभावीपणे करू शकण्यासाठी दोन ते तीन दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा शासन ठरवेल त्वा सेवाभावी व इतर संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल त्या प्रशिक्षणास हजर राहणे अनिवार्य असेल त्याशिवाय त्यांना प्रतिनिधी म्हणून काम करता येणार नाही.

(३२) योजनेच्या सर्वांचे ग्रामस्तरावर हिंसोब ठेवण्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल त्यानुसार हिंसोब ठेवावे लागतील त्यांचे लेखा परीक्षण करण्याचे शासनास व जिल्हा परिषदेस अधिकार उसतील. ग्रामसंसेत हे हिंसोब देकोवेळी सादर केले जातील, हिंसोब तपासज्याची शासनाच्या अधिकान्याना व जिल्हा परिषदेच्या अधिकान्याना मुभा असेल.

(३३) बरील-मार्गदर्शक सूचनाबाबत क्रोणतीही अडवण निर्माण इशाल्यास त्या अडवणीचे निराकरण करण्याचे अधिकार शासनास असतील.

२. हे आदेश मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम ८ (३) व १५३ अ नुसार राज्य शासनास असलेल्या अधिकारानुसार व ग्रामदिकास व जलसंधारण दिभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत. तसेच उक्त नियमानुसार उपरोक्त जावाबदान्या ग्रामसंघेवर, ग्रामपंचायतीवर व तिच्या एव्ह कमिटीवर तोपयिण्याचे निर्देश शासन देत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रत्नाकर गायकवाड,

सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा.राज्यपाल यांचे रुचिव,

मा.मुख्यमंत्री यांचे रुचिव,

ना.उपमुख्यमंत्री यांचे सचिव

मा.मंत्री (सर्व) यांचे योजनी सचिव,

मा.राज्यमंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव

ना.अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व)

ना. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन.मंत्रालय मुंबई

विभागीय अध्यक्ष (सर्व)

सदस्य सचिव, (प्रशासन) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई

सदस्य सचिव (टांगिक) नहाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई

संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास दंडणा, पुणे

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व मुख्य बांधकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व जिल्हा परिषदेहे नुस्खे लेखा व वित अधिकारी,

प्रादेशिक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (सर्व)

जिल्हा पाणीपुरवठा अधिकारी तथा अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (सर्व)

सर्व लहस्तीलदार

कार्बकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (सर्व)

कार्बकारी अभियंता, ग्रनीष पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद (सर्व)

उप अभियंता, ग्रनीष पाणीपुरवठा उप विभाग, जिल्हा परिषद (सर्व)

गट विकास अधिकारी, व्यायाम समिती (सर्व)

महालेखापाल, महाराष्ट्र -१ मुंबई (लेखा परीक्षा)

महालेखापाल, महाराष्ट्र -१ मुंबई (लेखा व उन्नीशेखाटा)

महालेखापाल, महाराष्ट्र -२ नागपूर (लेखा परीक्षा)

महालेखापाल, महाराष्ट्र -२ नागपूर (लेखा व अनुहोषणा)

मुख्य लेखा परीक्षक, लेखनिक नियों सेखा, नवी मुंबई

मुख्य लेखा परीक्षक, लेखनिक नियों सेखा, नाशिक, पुणे.औरंगाबाद, अमरावती व नागपूर

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई

वित विभाग, मंत्रालय, मुंबई,

ग्रामविकास व जलसंधारण विभाग,

मंत्रालयातील सर्व विभाग,

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व पर्यावरण अधिकारी व कार्यालये

निवडनसंघी, कार्यालय क्रमांक पाय-०७.

(गावात / बांडीत पिण्याच्या पाण्याची योजना आवश्यक असल्यास तशी मागणी करण्यासाठी
ग्रामसभेने मंजूर करावयाच्या ठरावाचा आदर्श नमुना)

ग्रामसभेची सर्वसाधारण सभा आ. सरपंच / उप सरपंच
ग्रामपंचायत याच्या अध्यक्षतेखाली दिनांक रोजी बाजला
ठिकाणी खालील विषयावर विचार करण्यासाठी घेण्यात आली. सदर सभेस उपस्थित असलेल्या पदाधिका-बांधी, अधिकाऱ्यांची व ग्रामसभ्यांची यादी सोबत जोडली आहे.

विषय क्र.१ : गावासाठी / बांडीसाठी पिण्याच्या पाण्याची योजना घेण्याबाबत.

ठराव क्रमांक :

(१) शासन निर्गम, दाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र. ग्रापापु १०१९/ प्र.क्र.३२८/पात्रु-०७, दिनांक २९ जुलै, २००० मध्ये देण्यात आलेल्या दरखोई पाणीपुरवठयाच्या प्रमाणापेक्षा कमी पाणीपुरवठा गावास / बांडीस होत असल्याने गावात / बांडीत पिण्याच्या पाण्याची टंचाई नासत आहे. त्यामुळे गावातील ज्या बॉर्ड / बांडी / वस्तीमध्ये योजना घ्यावयाची आहे त्या लाभधारक मतदारांची वेगळी चर्चासभा घेवून त्यांचे विचार जणून घेण्यात आले. तसेच नहिला मंडळांचे अथवा ग्रामपंचायतीमार्फत गावातील लाभधारक नहिला मतदारांची वेगळी सभा घेवून योजनेची साधकबाबतक चर्चा करण्यात आली. याबाबतची नाहिती ग्रामसभेस करून देण्यात आली. गावातील / बांडीतील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी गावास / बांडीस कोणकोणते पर्याय तांत्रिक, व्यावहारिक व आर्थिकदृष्ट्या योन्य आहेत याबाबतची तंपूर्ण माहिती जिल्हा परिवदेतील तांत्रिक अधिकाऱ्यांनी ग्रामसभेस करून दिली. त्यावर ग्रामसभेत चर्चा होऊन गावात / बांडीत (येद्य सांघी विहिर, विंडन विहिर, लघु नळ पाणी पुरवठा योजना, नळ पाणीपुरवठा योजना इ.पैकी कोणती योजना गावात / बांडीत घेण्यात आवश्यक ते नमुद करावे.) योजना घेण्यास गावाची ग्रामसभा तयार आहे.

(२) यांतीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात आलेल्या योजनेसाठी अंदाजे त. ग्रामसभा तयार एवढा ढोवळ खर्च अपेक्षित आहे. सदरचा खर्च नान्य करण्यास ग्रामसभा तयार आहे. तसेच सदर योजनेच्या प्रत्यक्ष भांडवली खर्चाच्या १०% रवकम लोकवर्गांनीही भरण्यास व योजनेच्या देखभाल दुरुस्ती व व्यवस्थापनावरील १००% खर्च सोसायवास ग्रामसभा तयार आहे.

(३) योजना स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पाणीपट्टी बसविण्यास व आवश्यकता असल्यास पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यास ग्रामसभा तयार आहे.

(४) प्रस्तावित योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभेअंतर्गत खालीलप्रमाणे (येथे ग्राम सभेने निवडलेल्या ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या पदाधिकाऱ्यांची व सादस्यांची नांदे देण्यात यावीत.) ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती गठित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे.

(५) योजनेची अंमलबजावणी म्हणजेच निविदेची कागदपत्रे तयार करणे, निविदा जाहिरात वर्तमानपत्रात देणे, निविदा प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष छाननी करून अंतिम निर्णय घेणे, निवडलेल्या कंत्राटदाराला कार्यादेश देणे, कंत्राटदाराच्या कामावर लक्ष ठेवणे, आवश्यकतेनुसार राज्यशासनाने ठरवून दिलेल्या विहित पद्धतीने अथवा दर करारानुसार योजनेसाठी लागणाऱ्या सामुद्रीची खरेदी करणे, योजनेच्या बांधकामाच्या टप्प्यानुसार जिल्हा परिषदने नियुक्त केलेल्या अभियंत्यांच्या प्रतिस्थावरीनुसार देयके अदा करणे ही जामे करण्यासाठी ग्रामपाणी पुरवठा व स्वच्छता समितीस पूर्ण अधिकार देण्यात येत आहेत.

अथवा

(६) योजनेची अंमलबजावणी म्हणजेच निविदेची कागदपत्रे तयार करणे, प्राप्त निविदांची छाननी करणे, कंत्राटदाराच्या कामावर लक्ष ठेवणे, साहित्य सामुद्रीच्या खरेदीची पूर्व तयारी करणे, कंत्राटदारांची देयके अदा करण्याच्या पूर्व तयारी करणे इत्यादी प्राथमिक स्वरूपाची कामे करण्याताठी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीस पूर्ण अधिकार देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे निविदा जाहिरात वर्तमानपत्रात देणे, प्राप्त निविदांची छाननी केल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेणे, निवडलेल्या कंत्राटदाराला कार्यादेश देणे, आवश्यकतेनुसार राज्य शासनाने ठरवून दिलेल्या विहित पद्धतीने

अथवा दर करारानुसार योजनेसाठी लागणा-या सामुद्रीची खरेदी करणे, योजनेच्या बांधकामाच्या टप्प्यानुसार जिल्हा परिषदने नियुक्त केलेल्या अभियंत्यांच्या प्रतिस्वाक्षरीनुसार देयके अदा करणे (ही जथवा यापैकी काही जाने हे ग्रामसमेने ठरवून तसे नमूद करावे) इत्यादी महत्त्वाच्या बाबीसाठी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने प्राविधिक कार्यवाही करून ग्रामसमेची अंतिम भंजुरी घेज्याचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीस देण्यात येत आहेत.

(६) कार्यादेश देण्याच्या करारपत्रादर सहा करण्यात्ताठी श्री. ————— व श्री.

या ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात येत आहेत.

(७) योजनेच्या अंमलबजावणीसाठी ————— बैकेत ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे नावे स्वतंत्र खाते उघडून हे खाते चालविण्याचे अधिकार श्री. ————— व श्री.

या ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येत आहे, हे बैक खाते सदर दोन पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त सहिने चालविण्यास व कंत्राटदाराचे धनादेश झटा करताना, सर्वेधित देयके जिल्हा परिषदेच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकदून ती उपासून घेयून त्याची प्रतिस्वाक्षरी घेतल्यानंतरच घनादेशाहारे रक्कम अदा करण्यास ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला अधिकार देण्यात येत आहेत.

(८) लोकवर्गांची लोकांकडून वसूल करण्यात आलेली रक्कम जशी जमा होईल तसी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या नावे उघडप्यात येणाऱ्या बैक खात्यात जमा करण्याची जबाबदारी व अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला देण्यात येत आहेत.

(९) वरील (७) व (८) येथील बाबीसाठी ग्रामपंचायतीच्या पंच कमिटीची ठरावाहारे स्वतंत्र सहभती घेण्यात यादी.

(१०) पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला देण्यात येत आहेत.

(११) नावाज्ञाठी / दाढीसाठी राज्य शासनाने दिनांक २७ जुलै, २००० च्या शासन निर्णदानवडे ठरवून दिलेल्या निकषा पेक्षा अधिक म्हणजे दरडोई दरमाणसी ४० लिटर पेक्षा जास्त पाण्याचा पुरवठा आवश्यक असून सार्वजनिक नळ कोँडाल्या ऐवजी वैयक्तिक घरगुती नळ जोडणी हवी आहे, जादा याणी उपलब्ध असल्याचा लेळी सल्ला जिल्हा परिषदेतील / शासनाच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील तांत्रिक अधिकाऱ्यांने दिला आहे. त्यामुळे शासनाच्या निकषा पेक्षा या जादा सुविधांसाठी जो जादा खर्च येणार आहे तो संपूर्णपणे भरण्यास ग्रामसभा तयार आहे.

(१२) महाराष्ट्र भूजल विद्येयकाठील तरतुदीचे गाघाकडून पालन कोले जाईल.

तूयक - श्री.

अनुमोदक - श्री.

ठराव क्रमांक ----- सर्वानुभते संमत करण्यात आला.

ग्राम विकास अधिकारी / ग्रामसेवक

सरपंच, ग्रामपंचायत.